

भविष्य निर्वाह निधी लागू असलेल्या अधिकारी / कर्मचारी
यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकाची (Mobile No.) सेवार्थ प्रणालीत
नोंदणी अनिवार्य करणेबाबत....

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण २०१९/प्र.क्र. २६/कोषा-प्रशा-४

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
तारीख: १५ मे, २०१९

शासन परिपत्रक :

"सेवार्थ" प्रणालीत अधिकारी / कर्मचारी यांची माहिती भरतांना इतर आवश्यक माहितीसह भ्रमणध्वनी क्रमांक भरण्याची सुविधा यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आली आहे. तथापि भ्रमणध्वनी भरण्यासाठी आवश्यक असणारा रकाना भरणे अनिवार्य नसल्याने अधिकारी / कर्मचारी यांच्या भ्रमणध्वनीची नोंद सेवार्थ प्रणालीमध्ये करण्यात येत नाही.

महालेखापाल कार्यालय (लेखा व हकदारी) - II, महाराष्ट्र, नागपूर यांनी भविष्य निर्वाह निधी लागू असणाऱ्या सर्व वर्गणीदारांचे भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. ज्यायोगे भविष्य निर्वाह निधी लागू असलेल्या वर्गणीदारांना महालेखापाल कार्यालयाकडून मासिक वर्गणी जमा/गहाळ रकमा इ. बाबतचे लघुसंदेश (S.M.S.) कळविणे शक्य होणार आहे.

सदर वस्तुस्थिती विचारात घेता, सर्व प्रशासकीय विभाग तसेच त्यांच्या अधिनस्त कार्यालयांना निर्देशित करण्यात येते की, भविष्य निर्वाह निधी लागू असणाऱ्या सर्व अधिकारी/ कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक सेवार्थ प्रणालीत नोंदणी करणे आवश्यक राहील.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०१९०५१५१३२१२१५८०५ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(इंद्रजित गोरे)
शासनाचे उपसचिव

प्रति,

१. मा.विरोधी पक्षनेता, विधानसभा / विधान परिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
२. सर्व सन्माननीय विधानसभा / विधान परिषद व संसद सदस्य.
३. राज्यपालांचे सचिव.
४. मुख्यमंत्र्यांचे सचिव

५. सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
६. सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग
७. मंत्रालयीन सर्व विभागांच्या अधिनस्त असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख
८. प्रबंधक, मूळ न्यायालय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई
९. प्रधान महालेखापाल (लेखा परीक्षा)- १, महाराष्ट्र, मुंबई
१०. प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई
११. महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर
१२. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर
१३. आयुक्त, आयकर (TDS) चर्नीरोड, मुंबई ४००००२
१४. आयुक्त, आयकर (TDS) सिव्हील लाईन*, नागपूर ४४४००१
१५. प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा) मुंबई
१६. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
१७. सचिव, महाराष्ट्र विधीमंडळ सचिवालय, मुंबई
१८. प्रबंधक, लोक आयुक्त व उपलोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
१९. प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई
२०. मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई
२१. विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली
२२. सर्व विभागीय आयुक्त
२३. सर्व जिल्हाधिकारी
२४. सर्व जिल्हापरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
२५. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
२६. अधिदान व लेखाअधिकारी, मुंबई
२७. सहसंचालक, लेखा व कोषागारे, कोकण/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/ अमरावती
२८. मुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई
२९. संचालक, स्थानिक निधी लेखा मुंबई /पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती
३०. वित्त विभागातील सर्व कार्यासने
३१. निवड नस्ती /कोषा प्रशा ४